

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता  
सप्ताह म्हणून साजरा करणेबाबत.  
(दि.३१ ऑक्टोबर २०१६ ते दि.६ नोव्हेंबर २०१६ )

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-२०१६/(३०२/१६)/एस.डी.४  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
तारीख: १८ ऑक्टोबर, २०१६

**संदर्भ-** संचालक, मनुष्यबळ विकास मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार यांचे क्र.डि.ओ.१-१/  
२०१६/डीआयआर (एमजे), दि.१४.१०.२०१६ चे पत्र.

**शासन परिपत्रक-**

संदर्भाधिन पत्रान्वये, केंद्रशासनाने दि.३१ ऑक्टोबर, २०१६ ते ६ नोव्हेंबर २०१६ हा कालावधी  
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ हा राष्ट्रीय एकता सप्ताह म्हणून संपूर्ण देशात  
साजरा करण्याचे ठरविले आहे.

सरदार पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या राजकीय  
एकसंधीकरणात मोठे योगदान दिले म्हणूनच त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखण्यात येते.  
त्यांच्या जयंती निमित्त खालील उपक्रम/कार्यक्रम सर्व शाळांनी राबवावेत असे निदेश उपरोक्त पत्रान्वये  
देण्यात आलेले आहेत.

- १) शासन स्तरावर “ सध्याच्या भारतात सरदार वल्लभभाई पटेल यांचे महत्त्व ” या विषयावर  
शालेय वक्तृत्व/निबंध स्पर्धेचे आयोजन करणे.
- २) सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरित्रावर आधारित व एकात्मतेसंदर्भात संगीत, नाटक व  
एकांकिका स्पर्धा आयोजित कराव्यात. यातील सर्वात सर्जनशिल थीमला (Most Creative  
Theme) पारितोषिक देण्यात यावे.
- ३) एकता (Unity) या थीम वर सर्वात सर्जनशिल घोषवाक्य तयार करणे (Most Creative  
Slogan) तसेच चित्रकला स्पर्धांचे आयोजन करावे.
- ४) एकता (Unity) या थीम वर लेखन /कंपोजिंग/गायन स्पर्धेचे आयोजन करणे.
- ५) शाळेतील शिक्षकांकरिता सरदार पटेल यांच्या जीवनपटाविषयी व्याख्याने व स्पर्धा आयोजित  
करणे.
- ६) विद्यार्थ्याने त्यांच्या भागात राहणा-या स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटी घ्याव्यात व त्यांची माहिती  
लिहून घ्यावी.
- ७) सरदार पटेल यांच्या जीवनकथांवर आधारीत कथाकथनाचे आयोजन करावे.

उपरोक्त नमूद केलेल्यापैकी कोणत्याही ‘दोन’ उपक्रमांचे आयोजन शाळा सुरू  
झाल्यावर करावे. यातील काही उपक्रमांचा “दिवाळीचा अभ्यास” यामध्ये अंतर्भाव करावा.

सुट्टीच्या कालावधीत सरदार पटेलान्वर इंटरनेटवरून त्यांच्याबद्दलची माहिती, अशाप्रकारचे प्रोजेक्ट तयार करण्याच्या सूचना शाळांनी द्याव्यात तसेच राबविण्यात आलेल्या उपक्रम/कार्यक्रमाची माहिती केंद्र शासनाच्या [sardarpatelanniv2016@gmail.com](mailto:sardarpatelanniv2016@gmail.com) या ई-मेल वर पाठवावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०१९१२१४१८१८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( नंदकुमार )

प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) आयुक्त (शिक्षण), आयुक्त शिक्षण यांचे कार्यालय,
- २) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण सांचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- ३) शिक्षण संचालक (माध्यमिक), शिक्षण सांचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- ४) आयुक्त महानगरपालिका (सर्व),
- ५) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व),
- ६) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,
- ७) शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक/निरंतर), जिल्हा परिषद (सर्व),
- ८) शिक्षण निरीक्षक (उत्तर/पश्चिम/दक्षिण)
- ९) शिक्षणाधिकारी/ शिक्षण प्रमुख/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)
- १०) सर्व गटशिक्षणाधिकारी/सर्व मुख्याध्यापक (शिक्षणाधिकारी- प्राथ./माध्ये.) यांचे मार्फत.
- ११) निवड नस्ती (एस.डी.४) कार्यासन.